

मौजे. जांबुटके, ता. दिंडोरी, जि. नाशिक
येथे उभारावयाच्या आदिवासी औद्योगिक
समूह प्रकल्पास आदिवासी घटक
कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक
वर्षात मंजूर निधीच्या खर्चाबाबत...
शुध्दीपत्रक

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण- २०२२/ प्र.क्र.४१ अ/ उद्योग-७
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक २८/०३/२०२५

वाचा :- शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, क्र. संकीर्ण- २०२२/ प्र.क्र.४१ अ/ उद्योग-७,
दिनांक २१/०३/२०२५.

शासन शुध्दीपत्रक :-

वाचा येथील दिनांक २१/०३/२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ मध्ये नमूद “सदर रुपये ५०,००,००,०००/- इतकी अनुदानाची रक्कम खर्च करण्यासंदर्भात उप सचिव (उद्योग-७), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग हे नियंत्रक अधिकारी असतील.”

याऐवजी

“सदर रुपये ५०,००,००,०००/- इतकी अनुदानाची रक्कम खर्च करण्यासंदर्भात विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई हे नियंत्रक अधिकारी असतील.” असे वाचण्यात यावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्र. २०२५०३२८१७०८२०९४१० असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(अजित सासुलकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २) सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई-९३.
- ४) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-३२.
- ५) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई/ नागपूर.
- ६) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ७) निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
- ८) मुख्य अभियंता (मुख्यालय), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई-९३.
- ९) मुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई-९३.
- १०) वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) नियोजन विभाग (कार्यासन-१४६१), मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) अवर सचिव (का-०३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) कक्ष अधिकारी (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) निवडनस्ती (उद्योग-७).